

**महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती
मंडळाच्या अध्यक्षांना आतिथ्य भत्ता वाढवून
देण्याबाबत....**

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक :- विनिमं-२०१४/प्र.क्र.२६/भाषा-२

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई -४०००३२

दिनांक :- ५ ऑगस्ट, २०१४.

वाचा :-

- १) शासन निर्णय क्रमांक :- समाजकल्याण,सांस्कृतिक कार्य,क्रीडा व पर्यटन विभाग, व्हीएनएस-११८२/९६९४५/१०१३/का-१३, दि.२१ जून, १९८३
- २) शासन निर्णय क्रमांक :- वित्त विभाग, शासाउ-१०१०/प्र.क्र.९६/१०/सा.उ, दि.१३ मार्च, २०१२.

प्रस्तावना :-

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षांकडे मराठी विश्वकोश खंडाच्या संपादन कामासाठी मंडळाच्या मुंबई व वाई येथील कार्यालयात अभ्यागत संपादक, लेखक, समीक्षक, भाषांतरकार, विविध क्षेत्रातील तज्ञ, संभाषण व लेखन कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून भेट देण्यासाठी येत असतात. अध्यक्षांना त्यांच्याशी सतत चर्चा, बैठका आयोजित कराव्या लागतात. यासाठी संदर्भ क्र.१ येथील समाजकल्याण, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व पर्यटन विभागाच्या दि.२१ जून १९८३ च्या शासन निर्णयान्वये मा.अध्यक्षांना रु.१२५/- प्रतिमाह व प्रतिवर्षी रु.१५००/- एवढा आतिथ्य भत्ता मंजूर करण्यात आला आहे. तथापि, इतक्या आतिथ्यभत्त्याच्या रकमेत मान्यवर व्यक्तीचे आतिथ्य व्यवस्थित करणे शक्य नसल्याने तसेच मंडळाच्या अध्यक्षांकडे सतत येणारे लेखक, ज्येष्ठ साहित्यिक, कवी, विचारवंत यांचा ओघ विचारात घेता मंडळाची कार्यसिध्दी व उद्दीष्ट पार पाडण्याकरीता महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षांच्या आतिथ्यभत्त्याच्या रकमेमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

मराठी भाषेचा प्रचार, प्रसार करण्यासाठी विश्वकोशाचे काम हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. विश्वकोशातील लेखांच्याद्वारे भारताची संस्कृती, ज्ञान, परंपरा यांची नोंद होत असते. त्यामुळे विश्वकोशातील लेखांच्या दस्तऐवजास महत्त्वपूर्ण स्थान आहे. विश्वकोश खंडाच्या लेखन व संपादन कामासाठी मंडळाच्या मुंबई व वाई येथील कार्यालयात वेगवेगळ्या ठिकाणांहून दरमहा येणा-या अधिकारी तसेच अभ्यागत संपादक, लेखक, समीक्षक, भाषांतरकार, विविध क्षेत्रातील तज्ञ यांच्या

आतिथ्यभत्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षाना रु.१०००/- प्रतिमाह प्रमाणे रु.१२,०००/- (रुपये बारा हजार फक्त) प्रति वर्ष इतकी रक्कम अदा करण्यास शासन मंजूरी देण्यात येत आहे.

यासाठी सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून, त्यांना अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या दुय्यम अधिकाऱ्यास याबाबतच्या देयकावर स्वाक्षरी करण्यास प्राधिकृत करण्यात येत आहे.

याबाबतचा खर्च मंडळाच्या मागणी क्रमांक झेडएफ-०२, प्रधानशीर्ष - २२०५ - कला व संस्कृती, १०२ - कला व संस्कृती प्रचालन, (०१) (०२) - मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ (२२०५ ३१८१) - २० इतर प्रशासकीय खर्च(योजनेतर) या लेखाशिर्षाखाली त्या त्या वित्तीय वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.७२५/१४/व्यय-४, दि.३१.०७.२०१४ अन्वये वित्त विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०८०४१४१९३४२७३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

ललिता शि.देठे

उप सचिव महाराष्ट्र शासन

प्रत,

१. सचिव, मुंबई महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ
२. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
३. महालेखापाल, महाराष्ट्र १ (लेखा परिक्षा / लेखा अनुज्ञेयता), मुंबई,
४. महालेखापाल, महाराष्ट्र २ (लेखा परिक्षा / लेखा अनुज्ञेयता), नागपूर,
५. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई
६. महालेखाकार (स्थानिक निकाय लेखापरिक्षा व लेखा) , महाराष्ट्र , मुंबई
७. अध्यक्ष, मुंबई महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ
८. वित्त विभाग (व्यय-४) मंत्रालय, मुंबई
९. निवड नस्ती